

Royal India Corporation Ltd.

To, Corporate Relationship Department Bombay Stock Exchange Limited Phiroze Jeejeebhoy Tower, Dalal Street, Fort, Mumbai 400001.

Scrip Code: 512047

Subject: Intimation of Newspaper publication of the Audited Financial Results of the Company for the quarter and financial year ended 31st March, 2021

Dear Sir/ Madam,

Pursuant to the provisions of Regulation 30 and 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we submit herewith the extract of the Audited Financial Results of the Company for the quarter and financial year ended 31st March, 2021 published in Financial Express and Mumbai Lakshadeep newspapers dated July 02, 2021.

Kindly take the same on your record and oblige.

Thanking You.
Yours faithfully,

For Royal India Corporation Limited

NITIN Digitally signed by NITIN KAMALKIS KAMALKISHORE GUJRAL Date: 2021.07.02 15:12:37 +05'30'

Mr. Nitin Gujral Managing Director DIN- 08184605

Date: July 02, 2021 **Place:** Mumbai

62, 6TH FLOOR, C - WING, MITTAL TOWER, 210, NARIMAN POINT, MUMBAI - 400021.

TEL.: 022 - 43417777 / 40768888

FAX: 022 - 22877272

Email: info@ricl.in Website: www.ricl.in CIN: L45400MH1984PLC032274

FINANCIAL EXPRESS

RAMGOPAL POLYTEX LIMITED Email: rplcompliance@ramgopalpolytex.com, Tel: 022-22834838 Fax: 022 22851085

REGD. OFFICE: Greentex Clearing House, B-1,2 & 3, Gosrani Compound, Rehnal Village, Bhiwandi, Thane - 421302 CORP. OFFICE: 701, Tulsiani Chambers, Free Press Journal Marg, Nariman Point, Mumbai - 400021 Extract of Audited Financial Results for the quarter and year ended March 31, 2021 (Rs. In Lakhs, except share data)

Sr. No.	Particulars	Quarter ended 31/03/2021	Quarter ended 31/03/2020	Year ended 31/03/2021	Year Ended 31/03/202020
		Audited	Audited	Audited	Audited
1	Total Income from Operations	92.48	259.52	317.27	382.59
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax, exceptional and/or Extraordinary items)	8.17	1.89	31.96	(19.35)
3	Net Profit/(Loss) for the period before Tax (after exceptional and/or Extraordinary items)	8,17	1.89	31,96	(19.35)
4	Net Profit/(Loss) for the period after Tax (after exceptional and/or Extraordinary items)	6.84	1.89	30,93	(19.35)
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after Tax) and Other Comprehensive Income (after Tax)]	122.87	22.46	147.43	(3.32)
6	Paid up Equity Share Capital	1,439.63	1,439.63	1,439.63	1,439.63
7	Other Equity			523.59	376.16
8	Earnings Per Share (of Rs.10/- each)			(1)	
	Basic and diluted (not annualised)	0.05	0.01	0.21	(0.13)

filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the said Quarterly/ yearly Financial Results is available on the Stock Exchange website www.bseindia.com and on the Company's website www.ramgopalpolytex.com.

> For and on behalf of the Board of Directors of Ramgopal Polytex Limited

> > (Rs. In Lakhs)

Place: Mumbai SANJAY JATIA Chairman & Managing Director (DIN: 00913405) Date: 30" June, 2021



Regd. Office: 78, Ratnajyot Industrial Estate, Irla Lane, Vile Parle (W), Mumbai - 400056.

CIN No: L72200MH1995PLC093130 Web site: www.dynacons.com Confact no.: 022 - 66889900 EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER /YEAR ENDED MARCH 31, 2021

			Standalone		Consolidated		
Sr. No.	Particulars	Quarter ended March 31, 2021	Year ended March 31, 2021	Quarter ended March 31, 2020	Quarter ended March 31, 2021	Year ended March 31, 2021	Quarter ended March 31, 2020
1.	Total Income from Operations	13,107.58	43,780.67	5,533.40	13,107.34	43,725.14	5,550.05
2	Net Profit / (Loss) for the period	REVENANCE:	1,540E1E094H	Destructions.	SECOSES SEC	100000000000000000000000000000000000000	ELIONAS OVERS
000-1	(before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	442.64	1,209.49	212.59	433.38	1,145.38	220.54
3.	Net Profit / (Loss) for the period before tax	1.V=A.151.	4.000022.000	2 - 12/16/11/11/18/88	ILPOPALOGES EX	20 (22/5)(07/40	500000000
99	(after Exceptional and/or Extraordinary items)	442.64	1,209.49	212.59	433.38	1,145.38	220.54
4.	Net Profit / (Loss) for the period after tax	STORT BY AN	-000M050403	1,172,000,000,000	34.10000000	9035-66365	0.9400000000
	(after Exceptional and/or Extraordinary items)	313.49	922.26	150.39	299.82	853.73	167.48
5.	Total Comprehensive Income for the period	5.039,45.035	12500000	The second second	2002	40 80000	
	[Comprising Profit / (Loss) for the period (after tax)	5,000	J.W. J. J.	And and	15-15-01	155.577	
	and Other Comprehensive Income (after tax)]	313.05	915.06	131.52	307.28	854.46	140.81
6.	Equity Share Capital	1,013.31	1,013.31	917.31	1,013.31	1,013.31	917.31
7.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the	200000000000000000000000000000000000000	1.00.000.0000.000	0.0000000000000000000000000000000000000	110010000000000000000000000000000000000	. COM SOUR ALLOWS.	XCCC//OCUAL
	Audited Balance Sheet of the previous year			2,702.09			2,785.30
8.	Earnings Per Share (of Rs.10/- each)			and a second second			717-70- AWA TANK
30	(for continuing and discontinued operations) -						
	1. Basic:	3.45	10.08	1.64	3.30	9.33	1.83
	2. Diluted:	3.45	10.09	1.43	3.38	9.34	1.54

Results for the Quarter and Year Ended on March 31, 2021 filed with the Stock Exchanges on June 30, 2021 under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Audited Financial Results for the quarter & year ended on March 31, 2021 are available on the Company's website www.dynacons.com and on the Stock Exchange website www.bseindia.com and www.nseindia.com For Dynacons Systems & Solutions Ltd.

Note: The Audit committee has reviewed the above financial results and board of directors have approved the above results at its

respective meetings on June 30, 2021. The above is an extract of the detailed format of Audited Standalone and Consolidated Financial

for and on behalf of Board of Directors

Dharmesh S. Anjaria **Executive Director** DIN:00445009



Mumbai

30-06-2021

VEDANTA LIMITED CIN: L13209MH1965PLC291394

Regd. Office: Vedanta Limited, 1" Floor, 'C' Wing, Unit 103, Corporate Avenue, Atul Projects, Chakala, Andheri (East), Mumbai - 400 093. Phone No.: +91-22-66434500, Fax: +91-22-66434530, Website: www.vedantalimited.com; Email ID: comp.sect@vedanta.co.in

NOTICE TO EQUITY SHAREHOLDERS

Sub.: Transfer of Equity Shares of the Company to Investor Education & Protection Fund (IEPF)

Notice is hereby given pursuant to the provisions of Section 124(6) of the Companies Act, 2013 read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 and subsequent amendment thereto ("Rules") notified by the Ministry of Corporate Affairs, that the Company is required to transfer all shares wherein dividend is unpaid/unclaimed for a period of seven consecutive years by the shareholders of the Company to Investor Education and Protection Fund (IEPF).

are being sent at their registered addresses at the earliest possible under the current circumstances. Full details of such shareholders and their shares including the unpaid/unclaimed dividend which are due for transfer to the IEPF are made available on the website of the Company i.e. www.vedantalimited.com. Accordingly, it is requested to the shareholders of the Company to claim the said unpaid/unclaimed amount lying with the Company

As per the Rules, the individual notices required to be sent to the respective shareholders informing them regarding transfer of shares,

and/or through the Company's Registrar & Transfer Agent, M/s KFin Technologies Private Limited (KFin) towards claiming the unpaid/unclaimed dividend from the Financial Year 2014-15 onwards. In case the Company does not receive any claim from the concerned shareholders by September 25, 2021 or such other date as may be

extended, the Company, with a view to comply with the requirements as set out in the Rules, shall transfer the shares and unpaid/unclaimed dividend amount to the IEPF Authority without any further notice as per the procedure laid by IEPF Authority. In case the shares are held: In Physical form, the Company shall issue new share certificate(s) in lieu of the original held by you for the purpose of transfer to

- IEPF as per the Rules. Subsequently, the original share certificate(s) in name of the respective shareholder(s) shall stand cancelled and shall be deemed non-negotiable
- In Demat form, the Company shall directly transfer the shares to the Demat account of IEPF Authority by way of corporate action executed with the help of the Depositories. The concerned shareholders may note that they can claim such transferred shares along with the dividend(s) from the IEPF Authority by

Please note that no claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend amount / shares transferred to IEPF pursuant to

submitting an online application in IEPF-5 Form and complying with the necessary procedures as prescribed by the Rules on the website

the Rules. For any queries on the subject matter,

- a) You may contact the Registrar & Transfer Agent(s): M/s KFin Technologies Private Limited, Unit: Vedanta Limited, Selenium Building, Tower-B, Plot 31-32, Financial District, Gachibowli, Nanakramguda, Hyderabad - 500 032. Tel: +91 40 67162222; Email ID: einward.ris@kfintech.com. b) Members may also write to the Company at the registered office or send an e-mail to comp.sect@vedanta.co.in.

For Vedanta Limited Prerna Halwasiya Place: New Delhi Company Secretary & Compliance Officer Date: July 2, 2021 ACS 20856

Reliance MediaWorks Financial Services Private Limited (CIN: U74999MH2017PTC292285) Registered Office: Communication Centre, Film City Complex, Goregaon (East), Mumbai - 400065;

Email: rmwlinvestor@amail.com Website: www.reliancemediaworks.com

Extract of Audited Financial Results for the Year Ended March 31, 2021

		Half Yea	ar Ended	Year Ended	
Sr.	Particulars	March 31, 2021	March 31, 2020	March 31, 2021	
No.	,	Unaudited	Unaudited	Audited	
1	Total income from Operations	13,00,24,483	6,33,257	13,01,90,375	
2	Net Profit /(Loss) for the period/year before Tax				
	(before Exceptional and/or Extraordinary items)	(6,19,13,30,994)	(80,17,44,143)	(6,19,13,53,582)	
3	Net Profit /(Loss) for the period/year before Tax		161		
	(after Exceptional and/or Extraordinary items)	(6,19,13,30,994)	(80,17,44,143)	(6,19,13,53,582)	
4	Net Profit / (Loss) for the period/year after Tax				
	(after Exceptional and/or Extraordinary items)	(6,19,13,30,994)	(80,17,44,143)	(6,19,13,53,582	
5	Total Comprehensive Income for the period/year	(6,19,13,30,994)	(80,17,44,143)	(6,19,13,53,582	
6	Paid-up Equity Share Capital (Face Value of ₹ 10/- Each)	1,05,01,00,000	1,05,01,00,000	1,05,01,00,000	
7	Reserves (excluding Revaluation Reserve)	(8,04,13,39,291)	(1,84,99,85,708)	(8,04,13,39,291	
8	Net worth	(6,99,12,39,291)	(79,98,85,708)	(6,99,12,39,291	
9	Outstanding Debt	3,69,35,34,763	8,12,64,15,590	3,69,35,34,76	
10	Outstanding Redeemable Preference Shares	_	-		
11	Debt Equity Ratio	(0.87)	(10.21)	(0.87	
12	Earning Per Share (of ₹ 10/- each Fully paid-up)		,		
	Basic & Diluted	(58.96)	(7.63)	(58.96	
13	Capital Redemption Reserve	-	-		
14	Debenture Redemption Reserve (DRR)	-	-		
15	Debt Service Coverage Ratio	-	-		
16	Interest Service Coverage Ratio	-	-		

Place: Mumbai

Date: June 30, 2021

- the financial year ended March 31, 2021, filed with the Stock Exchange under Regulations 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the audited financial results are available on the Company's website i.e. www.reliancemediaworks.com and on the website of the Stock Exchange i.e. www.bseindia.com.
- 2 For the items referred in the Regulation 52 (4) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the pertinent disclosures have been made to BSE Limited and can be accessed on the website of BSE Limited. 3 The company has no reportable segment as required as per INDAS 108 "Operating Segment", notified under the Companies
- (Indian Accounting Standards) Rules, 2015 as amended.
- 4 There were no exceptional or extraordinary items.

For and on behalf of the Board of Directors Reliance MediaWorks Financial Services Private Limited

Basant Varma Director DIN: 08305670

Place : Pune

Date: June 30, 2021

Elpis Ventures Private Limited CIN: U45309KA2019PTC124570

Registered Office: 76, 6th Cross, Malleshwaram, Bengaluru, Karnataka- 560003 (Rs. in Millions)

S. No.	Particulars	Current Year ended on 31 Mar 2021	Previous year ended on 31 Mar 2020
1	Total Income from Operations	17.88	1.50
2	Net Profit / (Loss) for the period before Tax	(9.57)	(2.05)
3	Net Profit / (Loss) for the period after tax	(9.57)	(2.05)
4	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period]	(9.57)	(2.05)
5	Paid up Equity Share Capital	600.01	600.01
6	Reserves (excluding Revaluation Reserve)	(11.62)	(2.05)
7	Net worth	588.39	597.96
8	Paid up Debt Capital / Outstanding Debt	7,010	6,510
9	Debt Equity Ratio	11,91	11.40
10	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) – 1. Basic : 2. Diluted :	(0.16) (0.16)	(0.00) (0.00)
11	Debt Service Coverage Ratio	0.47	(0.02)
12	Interest Service Coverage Ratio	0.47	(0.28)

1. The above is an extract of the detailed format of half yearly/annual financial results filed with the Stock Exchanges under Regulation 52 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the half yearly/annual financial results are available on the websites of the Stock Exchange(s) at www.bseindia.com

2. For the items referred in sub-clauses (a), (b), (d) and (e) of the Regulation 52 (4) of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015, the pertinent disclosures have been made to the Stock Exchange BSE Limited at www.bseindia.com By order of the Board

Date: 1 July 2021 Place: Bengaluru

Company Secretary & Compliance officer

Surbhi Zawar

Date : 30.06.2021

Place: Mumbai Date: 01.07.2021

Place: Kolkata

Date: 30.06.2021

EXTRACT OF STANDALONE & CONSOLIDATED AUDITED FINANCIAL RESULTS

Sr.	7,500 W	- 1	THIRDRENDE		- CONTOCUENTED			
no	Particulars	Quarter	Ended	Year Ended	Quarter Ended		Year Ended	
		31.03.2021 (Audited)	31.03.2020 (Audited)	31.03.2021 (Audited)	31.03.2021 (Audited)	31.03.2020 (Audited)	31.03.2021 (Audited)	
1	Total income from operations (net)	55.04	16.69	107.13	532.98	508.79	1,825.01	
2	Net Profit for the period (before Tax, Exceptional and Extraordinary Items)	33.28	(55.63)	4.08	232.07	184.31	613.05	
3	Net Profit for the period before tax, (after Exceptional and Extraordinary items)	33.28	(55.63)	4.08	231.76	184.31	612.74	
4	Net Profit for the period after tax, (after Exceptional and Extraordinary items)	37.25	(60.01)	4.60	201.92	123.08	471.32	
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Proifit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after Tax)	32.80	(74.34)	33.82	192.25	105.75	496.28	
6	Equity Share Capital	2,494.17	2494.17	2,494.17	2,494.17	2,494.17	2,494.17	
7	Reserves (excluding revaluation reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year)	1,923.67	1923.67	1,923.67	2,376.98	2,210.34	2,376.98	
8	Earnings per share (of Re. 10/- each) (for continuing operations) 1. Basic 2. Diluted	0.15 0.15	(0.24) (0.24)	0.02 0.02	0.81 0.81	0.49 0.49	1.89 1.89	

- The consolidated results include those of the subsidiary Company viz. IFL Housing Finance Limited. The above is an extract of the detailed format of Audited Financial Results filled with Stock Exchange under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015. The Full format of the Quarterly Financial
- Results are available on the Company's website www.indiafinsec.com and on the webiste of stock exchanges www.bseindia.com. Pursuant to Circular No. CIR/CFD/CMD/56/2016 dated 27th May, 2016, we declare that results are not qualified by the

Auditors of the Company and the Audit Report issued by them has unmodified opinion.

Date: 30.06.2021 Place: New Delhi

NOTE:

(Formerly Apex Home Finance Limited)

CIN: L65910DL1985PLC021241 Regd. Office: L-3, Green Park Extension, New Delhi - 110016

Email: contact@apexfinancials.in; Website: www.apexfinancials.in; Tele-Fax; +91 11 40348775

(Rs. in Lacs)

SI.		Quarte	r Ended	Year Ended		
No.	PARTICULARS	31/03/2021	31/03/2020	31/03/2021	31/03/2020	
		(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)	
1	Total Income from operations	133.40	152.61	504.90	676.61	
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	20.64	24.12	82.91	58.36	
3	Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	20.64	24.12	82.91	58.36	
4	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	15.95	17.13	61.85	41.63	
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	15.95	17.13	61.85	41.63	
6	Paid-up Equity Share Capital (Face Value of Rs. 10/- each)	592.00	592.00	592.00	592.00	
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	1936.49	1874.64	
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinuing operations)					
	Basic (Rs.)	0.27	0.29	1.04	0.70	
	Diluted (Rs.)	0.27	0.29	1.04	0.70	

NOTES:

- The above audited financial results for the quarter and year ended March 31, 2021 have been reviewed and recommended by the Audit Committee in its meeting held on 30.06.2021 and thereafter approved and taken on record by the Board of Directors in its meeting held on 30.06.2021. The Statutory Auditors of the Company have carried out a statutory audit of the aforesaid financial results.
- The above is an extract of the detailed format of quarterly & yearly Financial Results filed with BSE Limited under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Audited Financial Results for the guarter and year ended March 31, 2021 are available at the Stock Exchange Website at www.bseindia.com and on the Company's Website at www.apexfinancials.in.

By the Order of the Board For Apex Capital and Finance Limited

Date: 30.06.2021 Place: New Delhi

(Shekhar Singh) Managing Director DIN - 00039567

(Rs.

For India Finsec Limited

Gopal Bansal

DIN: 01246420

Formerly Known as Krishcon Publication India Private Limited CIN: U45100PN2017PTC170130 Regd. Office: 2413, Kumar Capital, East Street, Camp, Pune MH - 411001

Regulation 52(8), read with Regulation 52(4) of the SEBI (LODR) Regulations, 2015 AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE YEAR ENDED MARCH 31, 2021 For the Year Ended For the Year Ended Particulars

Sr. No.	Particulars	For the Year Ended March 31, 2021 (Audited)	For the Year Ended March 31, 2020 (Audited)
01	Total income from operations	3,345,503	
02	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(12,452,633)	(18,500)
03	Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(12,452,633)	(18,500)
04	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(12,452,633)	(18,500)
05	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	3,345,503	255
06	Paid up Equity Share Capital	10,100,000	100,000
07	Reserves (excluding Revaluation Reserve)	(12,521,933)	(69,300)
80	Net Worth	(2,421,933)	30,700
09	Paid up Debt Capital / Outstanding Debt	3,740,000,000	A- 20
10	Outstanding Redeemable Preference Shares	THE TRANSPORT OF THE PARTY.	
11	Debt Equity Ratio	1)2	20
12	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) -		
	1.Basic:	(12.33)	(0.00)
	2.Diluted:	(12.33)	(0.00)
13	Capital Redemption Reserve		***************************************
14	Debenture Redemption Reserve	1.0	
15	Debt Service Coverage Ratio	0.5	***
16	Interest Service Coverage Ratio	-	-

1. The above Financial results have been prepared as per the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulation, 2015 and have been approved by the Board of Directors at its meeting held on June 30, 2021. The above is an extract of the detailed format of annual financial results filed with the BSE Limited under Regulation 52 of

the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the annual financial results are available on the websites of the BSE Limited. 3. For the items referred in sub-clauses (a), (b), (d) and (e) of the Regulation 52 (4) of the SEBI (Listing and Other Disclosure

Requirements) Regulations, 2015, the pertinent disclosures have been made to the BSE Limited and can be accessed on the www.bseindia.com The figures for the corresponding previous period have been regrouped / restated wherever necessary, to make them

The World Health Organization announced a global health emergency because of a new strain of coronavirus ("COVID-19") and classified its outbreak as a pandemic on March 11, 2020. On March 24, 2020, the Indian government announced a strict 21-day lockdown across the country to contain the spread of the virus. This pandemic and response thereon have impacted most of the industries. Consequent to the nationwide lock down on March 24, 2020, the Company's operations were scaled down in compliance with applicable regulatory orders. Subsequently, during the year, the Company's operations have been scaled up in a phased manner taking into account directives from various Government authorities. The impact on future operations would, to a large extent, depend on how the pandemic further develops and it's resultant impact on the operations of the Company. The Company continues to monitor the situation and take appropriate action, as considered necessary in due compliance with the applicable regulations. The management has made an assessment of the impact of COVID-19 on the Company's operations, financial

performance and position as at and for the year ended March 31, 2021 and has concluded that no there is no impact which is required to be recognised in the financial statements. Accordingly, no adjustments have been made to the financial For and on behalf of the Board of Directors Of Kumar Housing Township Private Limited

> Manish V. Jain Director DIN: 00037571

Formerly known as Krishcon Publication India Private Limited

Jatalia Global Ventures Limited Regd. Office: 500, 5th Floor, ITL Twin Tower, Netaji Subhash Place, Pitampura, Delhi North Delhi DL 110034 IN

Email Id info@jatalia.in Web: www.jatalia.in, CIN: L74110DL1987PLC350280 Statement of Audited Standalone Financial Results for the Quarter & Year ended 31" March 2021 (Amount In lakh)

Standalone Quarter Ended Year Ended **PARTICULARS** 31.03.2021 31.12.2020 31.03.2020 31.03.2021 31.03.2020 Audited Unaudited Audited (Audited) (Audited) Total income from operations 2.56 389.53 11.92 6582.61 3.56 Net profit/(loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items) -117.01 -19.04 (706.32)-142.11 -939.6 Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and /or Extraordinary items) -117.01 -19.04 (706.32)-142.11 -939.6 Net profit/(loss) for the period after Tax (After Exceptional and/or Extra ordinary Items) -19.04 -717.67 -133.99 -950.95 -108.89 1,497.56 1,497.56 1,497.56 1,497,56 1,497.56 Paid-up Equity Share Capital Reserve excluding Revaluation Reserve 1,215.65 1215.85 1,081.66 1,209.26 1081.66 Earning Per Share(Of Rs10/- each share) (for continuing and discontinued operation) (a)Basic (b)Diluted -0.01 -0.48 -0.09

Note: The Above is an extract of the detailed format of Quarterly and Yearly end financial results filed with the Stock Exchange under Reg. 33 of SEBI (LODR), 2015. The full formats are available on Stock Exchange websites and on Company's website. By Order of the Board For Jatalia Global Ventures Ltd Place : Delhi Anil Kumar Jain

ROYAL INDIA CORPORATION LIMITED CIN: L45400MH1984PLC032274

Regd. Off: 62, 6th Floor, C-Wing, Mittal Tower, Nariman Point, Mumbai - 400 021. Website: www.ricl.in, E-mail: info@ricl.ir

EXTRACT OF STANDALONE AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND FINANCIAL YEAR ENDED 31ST MARCH, 2021 (Rs. in lakks, except per share data)

Managing Director

Mr. Nitin Gujral (Managing Director)

DIN: 08184605

		and a second	Quarter ender	Year ended		
St.	Particulars	31.03.2021 Audited	31.12.2020 Reviewed	31.03.2020 Audited	31.03.2021 Audited	31.03.2026 Audited
No.	Action of March	Three months ended	Three months ended	Corresponding three mosths ended		
1.	Total income from Operations	126.69	18.92	207.86	244.18	20,099.92
2.	Net Profit' Loss before tax	(276.73)	(300.86)	(1,243.82)	(1.128.74)	(1,844.94)
3.	Net Prolit/Loss after Tax	78.03	(300.86)	(921.76)	(773.98)	(1.522.88)
4.	Total comprehensive income for the period [comprising profit for the period (after Tax) and other comprehensive income (after tax)]	78.03	(300.86)	(921.76)	(773.98)	(1,522.88
5.	Paid-up equity share capital	TIME TO SERVICE OF THE SERVICE OF TH	THE SAME DESCRIPTION			200000000000000000000000000000000000000
	(Face value of Rs. 10/ each)	2308.00	2308.00	2308.00	2308.00	2308.00
6.	Other Equity Earnings per share of Face Value of Rs. 10/- each	0.00	0.00	0.00	(2,498.33)	(1,724.35)
	Basic	0.34	(1.30)	(3.99)	(3.35)	(6.60)
	Diluted	0.34	(1.30)	(3.99)	(3.35)	(6.60)

31" March, 2021 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015 approved by the Audit Committee and Board of Directors at their meeting held on 30° June, 2021. The full format of the Audited Financial Results is available on the websites of the Stock Exchange www.bseindia.com and the Company By order of the Board For Royal India Corporation Limited

SYMBIOX INVESTMENT & TRADING CO. LTD CIN No: L65993WB1979PLC032012 7A, Rani Rashmoni Road, Kolkata-700013 Email ID. symvioxinvestment100@gmail.com; www. symbioxinvestment.com;

Contact No. 033-3251-5833 AUDITED FINANCIAL RESULT FOR QUARTER AND YEAR ENDED ON 31TH MARCH, 2021 Rs. (Lacs except EPS

PARTICULARS	Quarter ending (31/03/2021)	3 months ended in the previous year (31/03/2020)	previous yea ended (31/03/2021)
Total income from operations(net) Net Profit/ (Loss) from Ordinary	251.21	168.31	308.76
Activities after tax Net Profit/ (Loss) for the period after	(4.17)	(0.68)	6.94
tax (after Extraordinary items)	(4.17)	(0.68)	6.94
Equity Share Capital Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the balance	3,128.73	3,128.73	3,128.73
sheet of previous year) Earning Per Share (of Rs. 10/-each)	<u></u>	-	
Basic	(0.013)	(0.002)	0.022
Diluted	(0.013)	(0.002)	0.022

The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33of the SEBI(Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015.

For Symbiox Investment & Trading Company Limited

Mina Devi Agarwal

Director DIN NO. 07370734



Extract of Audited Financial Results For the Quarter and Year ended 31st March, 2021

[Regulation 47(1)(b) of the SEBI (LODR) Regulations, 2015] (Rs. in lakes except EPS Quarter anded 1.03.2021 31.12.2020 31.03.2020 31.03.2021 31.03.202 Audited 1 Total Revenue from Operations 4.397.16 5,472.71 4,392.53 17,757.82 13280.49 390.16 354.57 1078.77 375.66 2 Not Profit / (Less) for the period (Before Tax, Exceptional and/or 419.60 Extraordinary items)
3. Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or 354.57 1075.77 375.66 390.16 419.60 Estracetinary items)
4 Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or-269.40 254.44 763.27 269.50 306.54 Extraordinary items) 5 Total Comprehensive Income for the period (Comprehensive Profit / (Loss) 269.40 306.54 254.44 763.27 269.50 for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)) 6 Equity Share Capital 106.61 105.61 79.95 106.81 79.98 7 Reserves (michaling Revaluation Reserve) as shown in the Salance 3426.71 3915.45 Sheet of previous year:

8 Earning Per Share (of Rs. 16)- each) (for continuing 2.53 2.88 4.19 7.16 7.16

Notes: 1. The above financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at their respective meetings held on 30th June, 2021. The Statutory Auditors have audited the results for the quarter and year ended March 31, 2021. This statement has been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standard) Rules, 2015 (Ind AS). prescribed under section 133 of the Companies Act, 2013 and other Indian Generally Accepted Accounting Practices and

Policies to the extent applicable The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Quarterly Financial Results are available on the websites of Stock Exchange at www.bseindia.com and the Company's website at www.srdyechem.com.

4. On account of mitigation of COVID-19 pandemic and on the basis of current assessment and performance of the company the Company expects to recover the carrying amount of assets comprising property, plant and equipment, inventories and

trade receivables and no material adjustment is required in the financial results. The results for the current guarter supports this is essment and we expect this momentum to continue. The impact of any events and development occurring after the balance sheet date on the financial results for the year ended March, 2021 may differ from that estimated as at the date of approval of these financial results and will be recognized prospectively. The Company is committed to closely monitor any material changes arising out of prevailing economic conditions and impact of the same on the business of the Company.

For and on behalf of the Board of Directors

Rampal Inani

Managing Director

Dated: 30th June, 2021 Place: Bhilwara

CIN: L29120MH1964PLC012955 Regd. Office: Peninsula Business Park. A Tower, 8th Floor, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai - 400 013.

Tel. No.: (022) 6688 0100. Fax. No.: (022) 6688 0105 E-mail: investor@hindcompo.com Website: www.hindcompo.com

(FOR TRANSFER OF EQUITY SHARES OF THE COMPANY TO THE

Notice is hereby given that pursuant to the provisions of Section 124(6) of the Companies Act. 2013 read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, as amended ('IEPF Rules'), all the shares in respect of which dividend declared has remained unclaimed /unpaid for a period of seven consecutive years or more from the date of transfer to the Unpaid Dividend Account are required to be transferred by the Company in DEMAT account of the Investor Education and Protection Fund ('IEPF') Authority.

concerned shareholders individually also, who have not claimed / encashed dividend for the financial year 2013-14 and all subsequent years declared by the Company and whose shares are liable to be transferred to the IEPF Authority. The Company has uploaded the full details of such shareholders and the shares that are due for transfer to IEPF, on its website http://www.hindcompo.com. Shareholders are requested to refer the web-link https://www.hindcompo.com/investor-relations/iepf.htm to verify the details of unclaimed/unencashed dividend and the shares that are liable to be transferred to the IEPF Authority.

shares are liable to be transferred to the IEPF, may note that the Company would be issuing duplicate share certificate(s) in lieu of the original share certificate(s) held by them for the purpose of transfer of shares to IEPF as per the IEPF Rules and upon such issue, the Company shall inform the depository by way of corporate action to convert the duplicate share certificates into DEMAT form and transfer in favour of IEPF Authority. The original share certificate(s) which are registered in the name of original shareholders shall stand cancelled automatically and be deemed non-negotiable. The concerned shareholders holding shares in the dematerialized form may note that the Company shall inform the depositories by way of corporate action for transfer of such shares in favour of DEMAT account of the IEPF Authority.

transferred to the IEPF including all the benefits accruing on such shares, if any, can be claimed back by them from the IEPF Authority by making an application in the prescribed Form IEPF-5 online and sending the physical copy of the Company, after following procedure prescribed under the IEPF Rules.

shareholders by 7th October, 2021, the Company shall with a view to comply with the requirements of the said IEPF Rules, transfer the shares into the DEMAT Account of the IEPF authority as per the procedure stipulated in the IEPF Rules. Please also note that no claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend amount and equity shares so transferred to the IEPF Authority.

contact our Registrar and Share Transfer Agent viz. Link Intime India Private Limited, Unit- Hindustan Composite Limited, C-101, 247 Park, LBS Marg, Vikhroli (West), Mumbai - 400083, Tel. No.: (022) 49186270, e-mail rnt.helpdesk@linkintime.co.in.

Vikram Soni

INDIA FINSEC LIMITED

Regd. Office: D-16, First Floor, Above ICICI Bank, Prashant Vihar, Sector-14, Rohini, New Delhi-110085 CIN: L65923DL1994PLC060827 E-Mail Id: Indiafinsec@gmail.com, Website: www.indiafinsec.com

	FOR THE C	UARTER AND	YEAR ENDE	D MARCH 31,	2021		(Rs. In lacs)
Sr.	9.8550 Fg 19	S	TANDALONE	, a l	С	ONSOLIDATE	D
no	Particulars	Quarte	Ended	Year Ended	Quarter	Ended	Year Ended
		31.03.2021 (Audited)	31.03.2020 (Audited)	31.03.2021 (Audited)	31.03.2021 (Audited)	31.03.2020 (Audited)	31.03.2021 (Audited)
1	Total income from operations (net)	55.04	16.69	107.13	532.98	508.79	1,825.01
2	Net Profit for the period (before Tax, Exceptional and Extraordinary Items)	33.28	(55.63)	4.08	232.07	184.31	613.05
3	Net Profit for the period before tax, (after Exceptional and Extraordinary items)	33.28	(55.63)	4.08	231.76	184.31	612.74
4	Net Profit for the period after tax, (after Exceptional and Extraordinary items)	37.25	(60.01)	4.60	201.92	123.08	471.32
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Proifit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after Tax)	32.80	(74.34)	33.82	192.25	105.75	496.28
6	Equity Share Capital	2,494.17	2494.17	2,494.17	2,494.17	2,494.17	2,494.17
7	Reserves (excluding revaluation reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year)	1,923.67	1923.67	1,923.67	2,376.98	2,210.34	2,376.98
8	Earnings per share (of Re. 10/- each)			S Management C			

The above audited results have been reviewed by the Audit Committee and thereafter approved and taken on record by the Board of Directors at their meeting held on June 30, 2021. The Statutory Auditor of the Company has conducted audit of the Standalone & Consolidated Financial Results for the period ended March 31, 2021.

APEX CAPITAL AND FINANCE LIMITED APEX

EXTRACTS OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2021

Kumar Housing Township Private Limited

NOTICE TO THE EQUITY SHAREHOLDERS OF THE COMPANY INVESTOR EDUCATION AND PROTECTION FUND (IEPF) AUTHORITY)

Pursuant to the said IEPF Rules, the necessary intimation has been sent to the

The concerned shareholders, holding shares in physical form and whose

Shareholders may note that both the unclaimed dividend and the shares

of the requisite documents enumerated in the Form IEPF-5, to the Nodal Officer In case Company does not receive any valid claim from the concerned

in case you need any further information/clarification please write to or For Hindustan Composite Limited

Place : Mumbai Date : 1" July 2021 Company Secretary & Compliance Officer

financiales epa

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

कायोलयाचा पत्ता-

बदल अहवाल क्रमांक स.ध.आ. ९ / ३००४ / २०२१

ज्याअर्थी, Rozario Education Trust सार्वजनिक विश्वस्त व्यवस्थेच्या सादरकर्ता विश्वस्त Ms. Gael Anthony Rozario यांनी स.ध.आ. ९/३००४/२०२१ यामध्ये बदला करिता उपरोक्त बदल अहबाल सादर केलेला आहे व तो (प्र.) सहायक धर्मादाय आयुक्त-९ यांनी दिनांक २४/०६/२०२१ रोजी तात्पुरता स्विकृत केलेला आहे, त्याअर्थी, हितसंबंध असलेल्या सर्व संबंधीत लोकांना सदर नोटीस दूरि कळविण्यात येते की, सदर बदल अहवालास आपणास काही आक्षेप / हरकत घ्यावयाची असल्यास, आपण आपली हरकत सदर जाहीर नोटीस प्रसिध्द झाल्याच्या दिनांकापासून ३० दिवसांचे आत (प्र.) सहायक धर्मादाय आयुक्त-९ यांचेसमीर दाखल करावी, अन्यथा, सदर बदल अहवालास आपली काहीही हरकत नाही, असे समजून सदर बदल अहवलावरती **दिनांक ३०/०७/२०२१** रोजी अंतिम आदेश करण्यात येईल, याची नोंद घ्यावी.

आज दिनांक २४ रोजी माहे जून सन २०२१ माझ्या सहीनिशी व धर्मादाय

अधिक्षक

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Shri. Dineshkumar M. Gala, member in respect of Flat No.701 and 702, D wing on 7th floor, having below mentioned address, died or Saurabh D. Gala, the legal heir and nomine of the said deceased member has applied for membership in respect of said Flat No.701 and 702, D wing on 7th floor

The society hereby invites claims or objections with certified documents from the heir / heirs or other claimants / Objectors to the transfer of the said share and interest of the deceased members in the capital Property of the society for transferring the said Flat No.701 and 702, D wing on 7th floor to Smt. Jyoti D Gala and Mr. Saurabh D. Gala within a period of fifteen days from the date of publication of Notice and contact the Hon. Secretary of the society between 8.00 p.m.

If no claims / objections are received within the period prescribed above, the Society shall be free to deal with the Shares and interest of the deceased members in the manner as are provided under the Bye Laws of the society.

Agarwal Residency Co-op. Hsg. Soc. Ltd. Adarsh Dugdhalaya, Shankar Lane, Kandivali West, Mumbai 400067

EXTRACT OF THE STANDALONE AUDITED FINANCIAL RESULTS

KCL INFRA Regd. Office: B- 3,204 Saket Complex, Thane (West), MH 400601. Email: info@kclinfra.com Web: www.kclinfra.com CIN: L45201MH1995PLC167630

				STANDAL	ONE	
Sr. No	Particulars		Quarter Ended		Year I	Ended
No	Particulars	31.03.2021	31.12.2020	31.03.2020	31.03.2021	31.03.2020
		(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)	(Audited)
1	Total Income form Operations (Net)	249.39	135.33	1213.80	441.13	1406.76
2	Net Profit / (Loss) for the period before tax and Exceptional items	2.86	6.87	99.30	13.85	68,40
3	Net Profit / (Loss) for the period before tax and after Exceptional items	2.86	6.87	99.30	13.85	68.40
4	Net Profit for the period after Tax (after Extraordinary Items)	1.99	4.44	80.67	9.75	50.11
5	Total Comprehensive Income for the period	1.99	4.44	80.67	9.75	50.11
6	Equity Share Capital	526.62	526.62	526.62	526.62	526.62
7	Reserves(Excluding Revaluation Reserves as at balance sheet date					
8	Earning per Share-Basic (after extraordinary items) (of Rs. 2/- each)	0.01	0.02	0.31	0.04	0.19
	Earning per Share-Diluted (after extraordinary items) (of Rs. 2/- each)	0.01	0.02	0.31	0.04	0.19

The audited Financial Results for the Quarter and Year year ended March 31, 2021 were reviewed by the Audit Committee at its meeting held on 30.06.2021 and approved by the Board of Directors at the meeting held on that date. The Statutory Auditors of the Company have carried out audit of there results in terms of Regulation 33 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015.

2) The company has prepared these financial results in accordance with the Indian Accounting Standards (Ind AS) as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with relevant rules issued thereunder and other accounting principles generally accepted in India, 8) The figures for the last quarter are balancing figures between audited figures in respect of the lineancial year and unaudited published year to date results upto the period ended December 31, 2020 which were subjected to limited review by the Statutory Auditors of the Company.

4) The figures of the previous period/year have been re-grouped and re-arranged wherever necessary to correspond with current period's classification/ disclosure.
By Order of the Reserve By Order of the Board For KCL Infra Projects Limited Mohan Jhawar

Chairman cum Managing Director

बँक ऑफ़ इंडिया

नातं बँकिंग पलिकडचं !

Place: Thane Date: 30" June, 2021

पुणे लार्ज कॉपॉरेट शाखा :

१९६२/६, शिवाजीनगर, वेधशाळेजवळ, युनिव्हर्सिटी रोड, शिवाजीनगर, पुणे-४११००५ फोन : ०२०-२५५३०३१४/१७ फॅक्स : ०२०-२५५३०३१९ ईमेल : LCB.Pune@bankofindia.co.in

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ आणि त्यासह वाचल्या जाणाऱ्या सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ मधील रुल ८(६) च्या अटींनुसार स्थावर मालमत्तेच्या विक्रीकरिता ई-लिलावाद्वारे विक्रीची १५ दिवसांची जाहीर नोटीस

या ठिकाणी सर्वसाधारण जनतेस आणि खाली नमूद केलेले कर्जदार, जामीनदार आणि कर्जदार व जामीनदार यांचे जर कोणी कायदेशीर वारसदार असतील तर, त्यांना याद्वारे विशेषकरू सूचना देण्यात येते की, खाली नमूद केलेल्या स्थावर मालमत्ता, ज्या सुरक्षित धनको (सिक्युअई क्रेडीटर) यांच्याकडे गहाण/बोज्याअंतर्गत आहेत आणि सुरक्षित धनकोचे अधिकृत अधिकारी यांनी या मालमत्तांचा **प्रतिकात्मक ताबा** घेतला असून सुरक्षित धनको यांना कर्जदार/जामीनदार यांच्याकडून खाली नमूद केल्यानुसार प्रत्येक अकाऊंट संदर्भातील येणे असलेली रक्कम वसूल करण्यासाठी सदर मालमत्तांची विक्री ''जसे आहे, जेथे आहे'' ''जसे आहे, जे आहे'' ''तेथे जे आहे'' आणि '' कोणत्याही फेरबदलाशिवाय'' या तत्त्वावर दि. १९/०७/२०२१ रोजी करण्यात येणार आहे. राखीव किंमत / बयाणा रक्कम खाली नमूद करण्यात आल्या आहेत. स्थावर मालमत्ता आणि 🛮 त्यावर जर काही बोजा असेल तर, त्याचा

विक्रीची तारीख व वेळ : दि. १९/०७/२०२१, दु. १२.०० ते ३.०० दरम्यान, विक्री संपेपर्यंत होणाऱ्या अमर्यादीत मुदत वाढीसह

१) सर्वसाधारणपणे जनता आणि इच्छुक खरेदीदारांना प्रस्तावामध्ये सहमागी होण्यासाठी लागणाऱ्या कोणत्याही चौकशीसाठी तसेच इतर कोणत्याही बाबींसाठी (फक्त अटी व शर्ती मध्ये नमूद करण्यात आल्यानुसार ऑनलाईन प्रस्ताव सादर करण्यास व्यतिरीक्त) किंवा कोणतीही मालमत्ता खरेदी करण्यासंदर्भात चौकशी करण्यासाठी वर नमूद करण्यात आलेल्या बँकेच्या संपर्काचा तपशील दिलेल्या संबंधित शाखेत संपर्क साधण्याचा सल्ला देण्यात येत आहे. 🜖 सर्वसाधारणपणे जनता/इच्छुक प्रस्तावक यांना सावध करण्यात येते की, सर्वसाधारणपणे जनता/इच्छुक प्रस्तावक यांनी कोणत्याही तिसऱ्या पार्टीबरोबर केलेली कोणतीही कृती/व्यवहार किंवा 🏻 तिसऱ्या पार्टीज् सोबत केलेला कोणताही आर्थिक व्यवहार यासंदर्भात बँक जबाबदार/उत्तरदायी असणार नाही, सदर व्यवहार त्यांनी आपल्या जोखमीवर आणि जबाबदारीवर करावा. ३) यानुसार सूचित करण्यात येते की, मालमत्तेसंदर्भातील यशस्वी प्रस्तावकाने लिलाव प्रक्रियेत कोट केलेली, म्हणजेच नमूद केलेली (अटी व शर्तीनुसार) फक्त अंतिम रक्कम अधिक लागू होणारे कर एवढीच रक्कम भरावयाची आहे. (स्टॅम्प ड्यूटी, सेल सर्टिफिकेटची नोंदणी करण्यासाठी लागू होणारे आकार/फीज् ही सर्व खरेदीदाराने स्वतंत्ररित्या भरावयाचे आहेत. ४) बँकेला खरेदीदाराने मालमत्तेची नोंदणी करण्यासंदर्भात स्वतःची खातरजमा करून घेणे आवश्यक आहे, कारण कोणत्याही एसआरओमध्ये सदर मालमत्तेची नोंदणी करण्यासंदर्भात मनाई असल्यास त्याबाबत बँकेकडे कोणतीही माहिती उपलब्ध नाही.

शाखेचे नाव आणि कर्जदारांचे/जामीनदारांचे नाव व पत्ता	मागणी नोटीसीची	ताबा घेतल्याची	पेपर प्रसिध्दीची	राखीव किंमत	ईएमडी,
आणि येणे रक्कम	तारीख	तारीख आणि प्रकार	तारीख	(रु. कोटीत)	(रु. कोटीत)
शाखा: पुणे लॉर्ज कॉपॉरेट कर्जदार: व्हिडीओकॉन इंडस्ट्रीज लिमिटेड, पत्ता: १७/सी, मित्तल कोर्ट, सी विंग, १७ वा मजला, नरीमन पॉईंट, मुंबई-४०००२१. जामीनदार: १) जोशुआ प्रॉपटींज् ॲण्ड फिनवेस्ट प्रायव्हेट लिमिटेड, २) कारटच प्रॉपटींज् ॲण्ड फिनवेस्ट प्रायव्हेट लिमिटेड, ३) टेकोनों प्रॉपटींज् ॲण्ड फिनवेस्ट प्रायव्हेट लिमिटेड, १), २), ३) चा पत्ता: १७१, सी विंग, मित्तल कोर्ट, नरीमन पॉइंट, मुंबई-४०००२१. ४) व्हिडीओकॉन रिॲलिटी ॲण्ड इन्फ्रास्ट्रक्चर्स लि., ऑटो कार्स कंपाऊंड, अदालत रोड, औरंगाबाद-४३१००५. (येणे रक्कम: दि. २१/०६/२०१९ रोजी ३५७.०६ कोटी + त्यावरील याज)	२४/०६/२०९९	०८/११/२०१९ प्रतिकात्मक	92/99/2099	रु ४४.८६	रु. ४.४९

अ) व्हिडीओकॉन रिॲलिटी ॲण्ड इन्फ्रास्टक्चर्स लि. यांच्या नावावर असलेला बंगला प्लॉट नं. ३, स. नं. १६९ (भाग) आणि सीटीएस नं. १६२७ (भाग), इम्पेरियल पॅलेस हॉटेलजवळ, आरे कॉलनी रोड, मरोळ मारोशी, गोरेगांव पूर्व, मुंबई येथे. अंदाजे क्षेत्रफळ ६२१.४५ चौ. मी., **राखीव किंमत रु. २.९६ कोटी, बयाणा रक्कम रु. ०.३० कोटी**

ब) व्हिडीओकॉन रिऑलिटी ॲंण्ड इन्फ्रास्टक्चर्स लि. यांच्या नावावर असलेला बंगला प्लॉट नं. ११, स. नं. १६९ (भाग) आणि सीटीएस नं. १६२७ (भाग), इम्पेरियल पॅलेस

हॉटेलजवळ, आरे कॉलनी रोड, मरोळ मारोशी, गोरेगांव पूर्व, मुंबई येथे. अंदाजे क्षेत्रफळ १९४४ चौ. मी., **राखीव किंमत रु. ५.४४ कोटी, बयाणा रक्कम रु. ०.५४ कोटी क)** व्हिडीओकॉन रिॲलिटी ॲण्ड इन्फ्रास्टक्चर्स लि. यांच्या नावावर असलेला बंगला नं. ए, मंजू बंगला, शेर-ए-पंजाब सीएचएस, तळमजला, महाकाली रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई

येथे. अंदाजे चटई क्षेत्रफळ १६७.२२ चौ. मी., राखीव किंमत रु. २.६७ कोटी, बयाणा रक्कम रु. ०.२७ कोटी. ड) अडेबर आकेंड, सीटीएस नं. २३, २३/१ ते २३/१५, अंधेरी (पूर्व), मुंबई (युनिट नं. १०२, १०५, १०८, १११, २०८, २११, ३०४ – कारटच प्रॉपर्टीज् ऑण्ड फिनवेस्ट प्रा.लि.); (युनिट नं. १०१, १०४, १०४, ११०, ११३, २१०, २१३, ३०१, ३०३ - जोशुआ प्रॉपर्टीज् ॲण्ड फिनवेस्ट प्रा.लि.), (युनिट नं. १०३, १०६, १०९, ११२, २०६,

२०९, २१२, ३०२ – टेकोनो प्रॉपटीज् ॲण्ड फिनवेस्ट प्रा.लि.) युनिट नं. १०८ आणि २०८ – रु. ०.२६ कोटी प्रत्येकी, युनिट नं. ११३ आणि २१३ – रु. ०.२८ कोटी प्रत्येकी, युनिट नं. १०२,१०५,१०५,१०४,१०७,१०३,१०६,१०९,२०६, आणि २०९– रु. ०.३५ कोटी प्रत्येकी, युनिट नं. १११, २११,११०,२१०,११२ आणि २१२–रु. ०.३९ कोटी प्रत्येकी, युनिट नं. ३०३– रु. ०.५० कोटी, युनिट नं. ३०१– रु. o.८४ कोटी, युनिट नं. ३०२– रु. १.१३ कोटी आणि युनिट नं. ३०४ – रु. १.१९ कोटी, बयाणा रक्कम प्रति युनिट नुसार राखीव किंमतीच्या १०%, अंदाजे एकूण क्षेत्रफळ

७४१.८४ चौ. मी., राखीव किंमत-रु. १०.५८ कोटी, बयाणा रक्कम-१.०६ कोटी इ) व्हिडीओकॉन रिॲलिटी ॲण्ड इन्फ्रास्ट्रक्चर्स लि. यांच्या नावावर असलेली पुढील मालमत्ता – जुना सव्हें नं. १० बी, हिस्सा नं. २(भाग) आणि नवीन प्लॉट नं. सीटीएस २१६ए (भाग), गांव गुंडावली, ऑफ अंधेरी कुर्ला रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई येधे स्थित. अंदाजे क्षेत्रफळ २२८६.९१ चौ. मी., राखीव किंमत रु. २३.२१ कोटी,

अदी आणि शर्ती : (१) लिलावाने विक्री/बोली जेथे आहे जसे आहे, जे काही आहे ते, जे आहे ते, जसे आहे तसे आहे आणि कोणत्याही फेरबदलाशिवाय, या तत्वावर होईल आणि मालकी हक्र, अटी किंवा मालमत्तेवर प्रमाव टाकणाऱ्या इतर कोणत्याही गोष्टींबाबत बँक जबाबदार राहणार नाही. लिलावाने विक्री /बोली फक्त ऑनलाईन इलेक्ट्रॉनिक लिलाव पध्दतीने संकेतस्थळ https://boi.auctiontiger.net द्वारा होईल. इच्छुक प्रस्तावक ऑक्शन टायगर मोबाईल ॲप (ॲन्ड्रॉईड) च्या माध्यमातून बोली लावू./पाह् शकतात. (२) बयाणा रक्रमेसहित ऑनलाईन प्रस्ताव दाखल करण्याची अंतिम तारीख दि. १७/०७/२०२१ **सायं. ५.०० पर्यंत** आहे. (३) ऑक्शन दि. १९/०७/२०२१ रोजी दु. १२.०० ते ३.०० (भारतीय प्रमाणवेळ) दरम्यान प्रत्येकी ५ मिनिटांच्या अमर्यादीत मुदतवाढीसह होईल. (४) लिलावाची सुरुवात वर नमूद केल्यानुसार प्रत्येक मालमत्तेच्या राखीव किंमतीपेक्षा जास्त बोली असलेल्या रक्कमेपासून होईल. प्रस्तावकांनी त्यांचे प्रस्ताव क. १,००,०००/ –च्या पर्टीमध्ये वाढवावेत. (५) इच्छक प्रस्तावकांकडे स्वत:चा वैध ई–मेल ॲड्रेस असणे आवश्यक आहे. त्यांनी त्यांची नावे https://boi.auctiontiger.net या पोर्टलवर नोंदवून आपला युजर आयडी व पासवर्ड मे. ई प्रोक्युअरमेंट टेक्नॉलॉजिज लि, (ईटीएल) यांच्याकडून विनामूल्य मिळवावा, जेधून त्यांना ई ऑक्शनमध्ये भाग घेण्यास परवानगी मिळेल. (६) इच्छुक प्रस्तावकांना ई–ऑक्शनबाबत ऑनलाईन ट्रेनिंग मे. ई प्रोक्युअरमेंट टेक्नॉलॉजिज लि, ऑक्शन टायगर, अहमदाबाद यांच्याकडून मिळविता येईल, [हेल्प लाईन नं. ०७९–६८१३६८८०/६८१३६८३७/+९१ ९२६५५ ६२८२१/१८ आणि ९३७४५ १९७५४, (ईमेल) support@auctiontiger.net (+९१-९६१९००२४३१)[यांच्याशी संपर्क साधावा. (७) राखीव किंमतीच्या १०% बयाणा रक्कम अनामत (ईएमडी)आरटीजीएस/एनईएफटी/फन्ड ट्रान्सफरच्या माध्यमातून बँक ऑफ इंडिया, पुणे लॉर्ज कॉपॉरेट शाखा अकाऊंट नं. ०५४०९०२०००००३३, आयएफएससी BKID००००५४० येथे जमा करावी. (८) प्रस्तावकांनी त्यांचे निविदा अर्ज सदर नोटीसीमध्ये नमूद केलेल्या अटी व शर्ती मान्य करून तसेच बयाणा रक्कम (ईएमडी) जमा केल्याचा तपशील (यूटीआर नं.), आयकर विभागाने जारी केलेले पॅन कार्ड आणि ओळखीचा पुरावा, तसेच पत्त्याचा पुरावा, जसे की, पासपोर्ट, मतदार ओळखपत्र, शिधापत्रिका, वाहन चालविण्याचा परवाना इत्यादींसहीत निविदा सादर करण्याच्या अंतिम तारखेपूर्वी ऑनलाईन अपलोड करावेत. (९) उचतम बोली असणाऱ्या/यशस्वी प्रस्तावकाची बयाणा रक्कम अनामत सामावून घेतली जाईल, अन्यथा विक्री निश्चित झाल्यानंतर कामाच्या २ दिवसांत परत करण्यात येईल. बयाणा रक्कमेवर कोणतेही व्याज दिले जाणार नाही. (१०) उद्यतम प्रस्तावक जर कायदेशीररित्या बोली लावण्यास पात्र असतील, तर ते वर नमूद केलेल्या मालमत्तेचे खरेदीदार /यशस्वी प्रस्तावक आहेत, असे जाहीर केले जाईल. (११) उचतम बोली असणाऱ्या / यशस्वी प्रस्तावकांनी विक्रीच्या २५% रक्कम, बयाणा रक्कम सामावून, अधिकृत अधिकारी यांच्या प्रस्ताव रवीकृतीनंतर लगेचच जमा करावयाची आहे. विक्रीची उर्वरीत ७५% रक्कम विक्रीच्या १५व्या दिवशी, किंवा अधिकृत अधिकारी त्यांना मान्य असलेल्या किंवा त्यांनी लिहून दिलेल्या वाढीव निर्धारित वेळेत जमा करावयाची आहे. बँकेने निर्धारीत केलेल्या तारीख व वेळेच्या आत विक्रीची उर्वरित रक्कम भरण्यात कसूर केल्यास यशस्वी प्रस्तावकाने आधी भरलेली संपूर्ण रक्कम जप्त करण्यात येईल. आणि सदर मालमत्ता पुन्हा विक्रीसाठी ठेवण्यात येईल व सदर मालमत्तेवर/किंमतीवर सदर रक्कम भरण्यात कसूर केलेल्या प्रस्तावकांचा कोणताही दावा/ हक राहणार नाही. (१२) सदर नोटीसीतील कोणताही तपशील म्हणजे बँकेकडून सदर मालमत्तांची विक्री करण्याची बांधिलकी नव्हे किंवा तशी बांधिलकी आहे असे मानण्यात येऊ नये. बँक/अधिकृत अधिकारी त्यांना योग्य वाटत असलेल्या कोणत्याही कारणास्तव अथवा कोणतेही कारण न देता सदर मालमत्तांची विक्री रद्द करण्याचा अधिकार राखून ठेवत आहेत. आणि अशा रद्द करण्यात आलेल्या विक्रीबाबत प्रस्तावकांना कोणतेही प्रश्न विचारण्याची मुभा देण्यात येणार नाही. (१३) सदर जाहिरात ही कर्जदार/जामीनदार/गहाणदार यांच्यासाठी १५ दिवसांची अनिवार्य वैधानिक पूर्वसूचना आहे. (१४) खरेदीदाराने लागू होणाऱ्या स्टॅम्प डबूटीज् /अतिरिक्त स्टॅम्प डबूटीज्/ ट्रान्सफर चार्जेस, फी इ. ची पूर्तता करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे सर्व सरकारी/बिन सरकारी देणी, कर, दर, ॲसेसमेंट चार्जेस, फी, ते कोणत्याही प्राधिकरण अथवा अन्य कोणाचे असेल, त्याची पूर्तता करणे आवश्यक आहे. (१५) इच्छुक निविदादारांनी निवेदा भरण्याआधी विक्रीसाठी ठेवलेल्या मालमतेवर कोणत्याही प्रकारणे देणे, तसेच मालमतेचा मालकी हक याबाबतीत, तसेच मालमतेवर असलेला इतर कोणताही दावा/ हका/ देणे/मालमत्तेवर प्रभाव टाकणाऱ्या कोणत्याही गोष्टी याबाबतीत स्वतः चौकशी करुन खातरजमा करुन घ्यावी. ई–ऑवशनबाबतची जाहिरात ही बँकेकडून सदर मालमत्तेची विक्री करण्याची बांधिलकी नव्हे किंवा तशी बांधीलकी/निवेदन आहे असे मानण्यात येऊ नये. सदर मालमत्ता ही या बॅकेला माहित असलेल्या/ नसलेल्या सध्याच्या तसेच 'मविष्यातील सर्व देण्यांसहीत विक्री करावयाची आहे. अधिकृत अधिकारी/सुरक्षित धनको कोणत्याही प्रकारे मालमत्तेवर असलेला कोणत्याही तिसऱ्या पार्टीचा दावा/हक्क/देणे याबाबत जबाबदार असणार नाहीत. (१६) विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या मालमत्तांच्या विक्रीसंदर्भातील कोणताही वाद/तफावत हे सर्व फक्त पुणे येथील निवडक न्यायालये/न्यायाधिकरण यांच्या अखत्यारीत राहील. (१७) अ. क्र (इ) या मालमत्तेमधील प्रत्येक युनिटसाठी आलेल्या स्वतंत्र प्रस्तावाऐवजी सर्व युनिट्ससाठी एकत्रित असलेल्या एकाच प्रस्तावाला प्राधान्य दिले जाईल. (१८) विक्रीअंतर्गत खरेदीदाराला मोकळ्या जिमनीला सीमाकंन करून देण्यास किंवा सदर मोकळ्या जमीनीचा प्रत्यक्ष ताबा सुपूर्त करण्यास बँक जबाबदार राहणार नाही. (१९) इंग्रजी आणि मराठी नोटीसीच्या संदर्भात विसंगती अथवा तफावत असल्यास इंग्रजी नोटीस ग्राह्य धरण्यात येईल.

सरफेसी ॲक्ट २००२ च्या रूल ८(६) अंतर्गत ९५ दिवसांची वैधानिक विक्री सूचना

कर्जदार/ जामीनदार यांना या नोटीसीद्रारे कळविण्यात येते की, त्यांनी वर नमूद केलेली एकत्रित रक्कम व त्यावरील आजपर्यंतचे व्याज तसेच इतर खर्च लिलाव सुरु होण्यापूर्वी भरावेत, अन्यथा मालमत्तांचा ई–लिलाव/विक्री करून त्यांची वसुली केली जाईल आणि जर काही उर्वरीत रक्कम असल्यास ती व्याज आणि खर्चासह वसुल करण्यात येईल.

विशेष सचना / सावधानतेचा इशारा : बोलीदारांनी स्वतःच्या हितासाठी अखेरच्या क्षणी बोली मांडणे टाळावे. अशा प्रकरणात जर काही कमतरता / असफलता (इंटरनेट फेल्युअर, पॉवर फेल्युअर इ), असेल तर त्यासाठी बँक ऑफ इंडिया किंवा सेवा प्रदान करणारी संस्था जबाबदार असणार नाही. अशा प्रकारची अडचणीची परिस्थिती टाळण्यासाठी बोलीदारांना विनंती करण्यात येते की, त्यांनी अशा परिस्थितीत आवश्यक ती सर्व व्यवस्था करुन, (जसे की बॅटरी बॅक-अप, पॉवर सप्लाय इ.) ई-ऑक्शनमध्ये यशस्वीपणे सहमागी व्हावे. तसेच, अशा प्रकारे गूंतागूंतीची परिस्थिती टाळण्यासाठी आपली बोली लावण्यासाठी अखेरच्या क्षणाची वाट पाह नये.

दिनांक : ०२/०७/२०२१

अधिकृत अधिकारी, बँक ऑफ इंडिया

स्थळ : मुंबई

KCD INDUSTRIES INDIA LIMITED

(Formerly known as Ruchika Industries India Limited) CIN: L70100MH1985PLC301881

Read. Off.: 501, 5th Floor, Ruby Crescent Business Boulevard Ashok Chakravati Road, Kandivali (E), Mumbai- 400101. Ph: 9137322030;

Email: compliance@kcdindustries.com; Web: www.kcdindustries.com Extracts of the statement of Audited Financial Results for the quarter & year ended on 31st March 2021

Sr No.		Standalone			
	Particulars	Quarter Ended	Year Ended	Quarter Ended	
		31.03.2021 (Audited)	31.03.2021 (Audited)	31.03.2020 (Audited)	
1	Total Income from Operations (net)	0.000	10.514	73.204	
2	Net Profit/(Loss) for the period (before tax and exceptional items)	(11.648)	(7.606)	2.636	
3	Net Profit/(Loss) for the period before tax (after exceptional items)	(11.648)	(7.606)	2.636	
4	Net Profit / (Loss) for the period after tax	(11.421)	(7.378)	2.023	
5	Paid-up Equity Share Capital (Share of Rs. 5/- each)	100.000	100.000	100.000	
6	Earnings per equity share (a) Basic (b) Diluted	(0.571)	0.0000000000000000000000000000000000000	0.101	

The above is an extract of the detailed format of Audited Financial Results filed wit the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Audited Financia Result for the guarter and year ended is available on the website of the Stock Exchange i.e. (www.bseindia.com).

Figures of the previous year have been re-grouped/ re-arranged / re-classifie wherever considered necessary.

By Order of the Boar For KCD Industries India Limite Kavita Iye Chairman & Managing Directo

Date: 30th June, 2021

ASTEC

ॲस्टेक लाईफ सायन्सेस लिमिटेड

कॉर्पोस्ट आयर्डेटिटी नंबर (सीआयएन) : L99999MH1994PLC076236 नॉदणीकृत कार्यालय : गोदरेज वन, ३ रा मंजला, पिरोजशानगर, पूर्व द्रुवगती महामार्ग, विक्रोळी (पूर्व), गुंबई ४०० ०७९, महाराष्ट्र. सुध्धनी क्रमांक : + ९१ २२ २५१८ ८०१० संकेतस्थळ : www.astecls.com ई मेल : astecinvestors@godrejastec.com

२७ व्या (सत्तावीस) वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

गद्वारे कळविण्यात येते की, ॲस्टेक लाईफ सायन्सेस लिपिटेड (''कंपनी'') बांच्या सभासदांची २७ <mark>वी वार्षि</mark>व सर्वसाधारण सभा (वार्षिक सर्वसाधारण सभा) बुधवार, दिनांक २८ जुलै २०२१ रोजी संध्याकाळी ४,०० बाजता (भारतीय प्रमाण चेळेनुसार) व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (''व्हीसी'') / अन्य मान्यताप्राप्त दुकत्राच्य माच्यमे ("ओएव्हीएम") यांच्या माध्यमात्न, वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नम्द केलेल्या विषयानुरूप होणार अस्न तदर सुचना समभागधारकांना स्वतंत्रपणे पाठविण्यात येईल आणि कंपनी यांचे संकेतस्थळ <u>(www.astecls.com)</u> येथे तसेच ज्या भांडवली बाजारांत कंपनीचे समभाग नोंदणीकृत आहेत अशा भांडवली बाजाराची संकेतस्थळे म्हणजेन बीएसई लिमिटेड (www.bseindia.com) आणि नॅशनल स्टॉक एक्स्वेंज ऑफ इंडिया लिमिटेड (www.nseindia. com) येथे त्याच प्रमाणे नॅशनल सिक्युरिटी डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) यांचे संकेतस्थळ <u>www.evoting.</u> nsdl.com बेधेही उपलब्ध करून देण्यात बेणार आहे.

सध्या सुरू असलेल्या कोव्हीड – १९ महामारीच्या पार्धभूमीवर कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय (एमसीए) बांनी परिपत्रक दिनांकीत ५ मे २०२० त्यासह बाचा परिपत्रक दिनांकीत ८ एप्रिल २०२०, परिपत्रक दिनांकीत १३ एप्रिल २०२०, परिचत्रक दिनांकीत १३ जानेवारी २०२१ (यापुढे एकत्रित उह्नेख 'एमसीए परिचत्रके' असा करण्यात येईल) यांना अनुसरून वार्षिक सर्वसाधारण सभा व्हीसी अथवा ओएव्हीएम यांच्या माध्यमातून आणि सामायिक ठिकाणी प्तभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिजाय घेण्यास अनुमती दिलेली आहे. कंपनी कायदा २०१३ (कायदा) मधील आवश्यक त्वा तरत्दी तसेच सिक्यरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑक्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) विनियमन २०१५ (सेंबी लिस्टिंग रेग्युलेशन्स) आणि एमसीए परिपत्रके यांना अनुसरून कंपनीची वार्षिक सर्वसाधारण सभा व्हीसी / ओएव्हीएम यांच्या माध्यमातून घेतली जाणार आहे.

२७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि वित्तीय वर्ष २०२०-२१ करिताचा वार्षिक अहवाल यांच्य नायद्याच्या आवश्यक त्या तरतदी तसेच त्या अंतर्गत बनविष्यात आलेले विविध नियम, एमसीए परिपत्रके आणि

सेबी परिपन्नके दिनांकीत १२ में २०२० आणि १५ जानेवारी २०२१ यांना अनुसरून ज्या सभासदांचे ई मेल तपशील कंपनी/डिपॉजिटरी पार्टीसिपंटस बांच्याकडे उपलब्ध आहेत अशा सभासदांना वार्षिक सर्वसाधारण सभेची सचना आणि वित्तीय वर्ष २०२०-२१ करिताचा वार्षिक अहवाल यांची इलेक्ट्रॉनिक प्रत विहित कालावधीत निर्गमित करण्यात येईल. सभासदांनी कृपया नोंद घ्याबी की, वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि विनीय वर्ष २०२०–२१ करिताचा वार्षिक अहबाल कंपनीचे संकेतस्थळ <u>www.astecls.com</u> येथे तसेच ज्या भांडवली बाजारांत कंपनीचे समभाग नोंदणीकृत आहेत अशा भांडवली बाजाराची संकेतस्थळे म्हणजेच बीएसई लिमिटेड (www.bseindia.com) आणि ांशनल स्टॉक एक्स्बेंज ऑफ इंडिया लिमिटेड (www.nseindia.com) बेथे आणि नॅशनल सिक्यरिटी डिपॉझिटरीज लिमिटेड यांचे संकेतस्थळ <u>www.evoting.nsdl.com</u> येथेही उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

वार्षिक सर्वसाधारण सभेत व्हीसी / ओएव्हीएम यांच्या माध्यमातुन सहभाग :

सभासट वार्षिक सर्वसाधारण सभेत केवळ व्हीसी / ओएव्हीएम बांच्या माध्यमातून उपस्थित राहून सहभाग घेऊ शकतात. कंपनीकडून ही सुविधा नंशनल सिक्युरिटी डिपॉजिटरी लिमिटेड (एनएसडीएल) यांच्याकडून घेण्यात येणार आहे आणि ज्याचे तपशील कंपनीकडून यार्षिक सर्वसाधारण सभेच्या सुचनेत देण्यात येतील. कंपनी कायदा २०१३ त्र्या कलम १०३ अनुसार वार्षिक सर्वेसाधारण सभेला व्हीसी / ओएव्हीएम यांच्या माध्यमातून उपस्थित असलेल्या सभासदांची संख्या गणसंख्या निर्धारित करण्यासाठी गृहीत धरण्यात येईल.

आपला ई मेल तपशील नोंदणीकृत करून घेण्यासाठी सभासदांना आवाहन :

ज्या सभासदांनी आपला ई मेल तपशील अद्याप नॉटणीकृत करून घेतलेला नाही अशा सभासदांना आबाहन करण्या येते की त्यांनी आपला ई मेल तपशील नोंदणीकृत करून घ्याचा. त्या प्रक्रियेचा तपशील पुढीलप्रमाणे आहे :

- ज्या समभागधारकांकडे कंपनीचे समभाग प्रत्यक्ष स्वरूपात आहेत त्यांच्यासाठी :- अशा समभागधारकांन आबाहन करण्यात थेते की त्यांनी आपले ई मेल तपशील कंपनीचे रजिस्ट्रार आणि शेंअर ट्रान्स्फर एजंट म्हणजेच बिग शेअर सर्व्हिलेस प्रायव्हेट लिमिटेड (बिग शेअर) यांच्याकडे त्यांचे संकेतस्थळ (www.bigshareonline. com) येथे स्वासरी असलेली विनंती पत्राची प्रत, ज्यात समभागधारकाचे नाव आणि पत्ता बांचा उल्लेख असेल, समभाग प्रमाणपत्राची स्कॅन केलेली प्रत (मागून आणि पुढून), पॅनकार्डची स्वयंसाक्षांकीत प्रत, आणि पुढीलप्रमाणे नमूद केलेल्या कोणत्याही कागदपत्रांची स्वयंसाक्षांकीत प्रत (उदा : बाहन चालबण्याचा परवाना, निवडणूक ळखपत्र, पारपत्र) समभागधारकाच्या पत्याच्या पुष्ट्यर्थ यांच्यासह सादर करावा.
- ज्या समभागधारकांकडे कंपनीचे समभाग डिमॅट स्वरूपात आहेत त्यांच्यासाठी :- अशा समभागधारकां-आबाहन करण्यात येते की त्यांनी आपले ई मेल तपशील संबंधित डिपॉडिसटी पार्टीसिपंट यांच्याकडे नोंद्रणीकत

मेल तपशिलाची नोंदणीबाबत कोणत्याही स्वरूपाची शंका / अडचण असल्यास समभागधारक विगशेअर बांच्यार्श investor@bigshareonline.com येथे संपर्क साधू शकतात. समभागधारक यांच्याकडून ई मेल रिकेस्ट ग्राप्त झाल्यानंतर वार्षिक अहवाल ई मेलच्या माध्यमातून निर्मीमत करण्याची कंपनीची इच्छा आहे. त्यासाठी कंपनीचा ई मेल गायडी <u>agm.astec@godrejastec.com</u> येथे आर्थिक सर्वसाधारण सभेच्या तारखेपर्यंत संपर्क साधावा. वार्षिक सर्वसाधारण सभेसमोर ठेवलेल्या विषयांवर मतदान करण्याची पद्धती :

वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सचनेत नमुद केलेल्या सर्व विषयांवर भागधारकांना मतदानाचा हक बजावता यावा वासाट कंपनी आपल्या भागधारकांना दूरस्थ ई मतदान सुविधा उपलब्ध करून देत आहे. त्याच प्रमाणे वार्षिक सर्वसाधारण सभे दरम्यान भागधारकांना मतदानाचा हक बजावता बाबा बासाठी कंपनी आपल्या भागधारकांना वार्षिक सर्वसाधार तभेदरम्यान ई मतदान सुविधा उपलब्ध करून देत आहे. ज्या सभासदांकडे कंपनीचे समभाग डिमॅट स्वरूपात आहेत, प्रत्यक्ष स्वरूपात आहेत आणि ज्या सभासदांनी आपले ई मेल तपशील अद्याप नोंदणीकृत केलेले नाहीत अशा भागधारकांसाठी दूरस्थ ई मतदान करण्याच्या प्रक्रियेचा तपशील वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत विस्ताराने नमूद्र करण्यात येईल. त्याचे तपशील कंपनीचे संकेतस्थळ <u>www.astecls.com</u> येथेही उपलब्ध करून देण्यात येतील. अंतिम लाभांग आणि वक क्लोजर :

या नोंद घ्यावी की, कंपनीच्या संचालक मंडळाने त्यांच्या ३० एप्रिल २०२१ रोजी झालेल बैठकीत ३१ मार्च २०२१ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षांसाठी रु १०/- (रुपये दहा फक्त) दर्शनी मुल्य असलेल्य त्येक समभागावर १५ टके (पंधरा टके) दराने रु १.५०/- (रुपये दीड फक्त) प्रति समभाग ॲतिम लाभांश देण्याची शिफारस केली आहे. सदरील शिफारस वार्षिक सर्वसाधारण संशेत समभागधारकांच्या मान्यतेस अधीन राहील.

कंपनीच्या सभासद नोंद पुस्तिका आणि समभाग हस्तांतरण पुस्तिका शनिवार, दिनांक २४ जुलै २०२१ ते मंगळवा दिनांक २७ जुलै २०२१ (दोन्ही दिवस घरून) या कालावधीत ऍन्युअल क्लोजर तसेच वित्तीय वर्ष २०२०-२१ करित अंतिम लाभांश प्राप्त करण्यासाठी पात्र असलेल्या समभागधारकांचे निर्धारण करण्यासाठी बंद राहतील. लाभांश, जाहीर जाल्यास, ज्या समभागधारकांची नावे कंपनीच्या सभासट नोंट पस्तिकेत शक्रवार, दिनांक २३ जलै २०२१ रोजी नोंट सिक्य्रिटी डिपॉझिटरीज लिमिटेड (एनएसडीएल) आणि सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) ांच्याकडून त्या तारखेला लाभार्थी मालक म्हणून सादर करण्यात येईल त्यांना प्रदान करण्यात येईल.

वार्षिक सर्वसाधारण सभेत घोषित झाल्यास लाभांश प्रदान करण्याची प्रक्रिया :

बार्षिक सर्वसाधारण सभेत समभागधारकांनी मान्यता दिल्यास लाभांश, ज्या समभागधारकांनी आपले बँक खाते तपशील कंपनी रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्स्फर एजंट / डिपॉझिटरी पार्टीसिपंट यांच्याकडे नोंदणीकृत केलेले आहेत अशा समभागधारकांना विविध ऑनलाईन ट्रान्स्फर माध्यमातून केवळ इलेक्ट्रानिक पदातीने प्रदाने करण्यात घेईल. ज्या समभागधारकांनी आपले खॅक खाते तपशील नोंदणीकृत केलेले गाडीत अशा समभागधारकांसाठी डिव्हीडंड वॉर्ट / डिमांड ड्राफ्ट यांच्या माध्यमातून टपाल सेवा पूर्ववत झाल्यानंतर त्यांच्या नोंदणीकृत पत्यावर पाठवून देण्यात येईल. लाभांत्रा प्राप्त करण्यात होणारी दिरंगाई टाळण्यासाठी तसेच लाभांत्र थेट आपल्या बँक खात्यात विनाविलंब प्राप्त करून घेण्यासाठी समभागधारकांना आबाहन करण्यात येते की जर समभाग प्रत्यक्ष स्वरूपात असतील तर अशा समभागधारकांनी आपले बँक खाते तपशील (बँकेचे नाव आणि शाखा, बँक खाते क्रमांक, ९ अंकी एमआयसीआर नमांक, ११ अंकी आवएफएस कोड, आणि खात्याचा प्रकार) रद्द केलेल्या धनादेशाच्या प्रतीसह समभागधारकाचे नाव आर्टीसह बिगमें अर यांच्याकडे त्यांचे संकेतस्थळ <u>www.bigshareonline.com</u> येथे अद्यवयावत करून घ्याचेत आणि जर समभाग डिमॅट स्वरूपात असतील तर आपल्या डिपॉझिस्टी पार्टीसिपंट यांच्याकडे अद्ययावत करुन घ्यावेत.

वार्षिक सर्वसाधारण सभेत घोषित झाल्यास लाभांशावरील कर :

वित्त कायदा २०२० अनुसार १ एप्रिल २०२० पासून समभागधारकाला मिळणारे लाभांजाचे थेट उत्पन्न हे करपात्र ठरविण्यात आले आहे. त्यामुळे समभागधारकाला देण्यात येणाऱ्या लाभांशाबर विहित करण्यात आलेल्बा दरानुसार लम्रोतातून कपात करणे (टीडीएस) कंपनीला आवश्यक आहे. विविध प्रवर्गांसाठी विहित करण्यात आलेले दर बाणून घेण्यासाठी समभागधारकांना आवाहन करण्यात येते की त्यांनी वित्त कायदा २०२० (सुधारित) चा संदर्भ वा. समभागधारकांना आवाहन करण्यात येते की त्यांनी आपला वैध पॅन तपशील बिगशेअर यांच्याकडे (समभाग प्रत्यक्ष स्वरूपात असतील तर) आणि डिपॉझिटरीज यांच्याकडे (जर समभाग डिमॅट स्वरूपात असतील तर) अध्याव

निवासी भारतीय वैबक्तिक समभागधारक जे पॅनकार्डधारक आहेत आणि जे प्राप्तिकर भएणास पात्र नाहीत : समभागधारक वार्षिक घोषणापत्र फॉर्म क्रमांक १५जी / १५ एच च्या स्वरूपात नॉन हिड्क्शन ऑफ टीडीएस सविधेचा लाभ घेण्यासाठी सादर करू शकतात. समभागधारकांना आबाहन करण्यात येते की त्यांनी नोंद घ्याबी की, जर त्यांचे पॅनकार्ड नोंदणीकृत नसेल किंवा जर ते प्राप्तिकर कायदा १९६१ च्या कलम 206AB नुसार विशेष व्यक्ती (नॉन फायलर्स) नसतील तर प्राप्तिकर कायद्याच्या तरतुदी आणि / किंवा त्या अंतर्गत बनविण्यात आलेले नियम यांच्या अनुसार २०% (बीस टक्के) दराने कर कपात करण्यात बेईल

अनिवासी समभागधारक भारत आणि ते निवासी असलेले देश यांच्या झालेल्या कर करारानुसार विशेष दरांच्य सुविधेचा लाभ घेऊ शकतात. मात्र त्यासाठी काही कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. उदा : - नो पर्मनंट न्टॅब्लिशमेंट अँड बेनिफिशिअल ओनरशिप डिक्लरेशन, टॅक्स रेसिडेन्सी प्रमाणपत्र, फॉर्म क्रमांक १० एफ, अन्य कोणतीही कागदपत्रे जी कर करारानुसार विशेष दर सुविधेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक आहेत.

समभागधारक फॉर्म क्रमांक १५ जी / १५ एच आणि फॉर्म क्रमांक १० एफ बिग शेअर बांचे संकेतस्थळ <u>(www</u> bigshareonline.com) येथून डाउनलोड करू शकतात आणि आणि पूर्ण भरलेल्या अर्जाची / कागदपत्रांची प्रत्यक्ष प्रत बिगशेअर यांचे नोंदणीकृत कार्यालय १ ला मजला, भारत टिन वर्क्स बिल्डिंग, बसंत ओऍसिस समोर, मकवाना रोड, मरोळ, अंधेरी (पूर्व) मुंबई, ४०० ०५९ महाराष्ट्र येथे सादर करू शकतात किंवा tds@bigshareonline. com येथे त्यांचा फोलिओ क्रमांक / क्लायंट / डीपी आयडी अद्ययावतीकरणासाठी डेमेल करू शकतात वरीन प्रमाणे नमूद केलेली घोषणापत्र आणि कागदपत्रे समभागधारकांनी विगशेअर वांना गुक्रवार दिनांक २३ जुलै २०२१ रोजी रात्री ११. ५९ पर्वंत किंवा त्यापूर्वी पोहोचतील याप्रमाणे पाठविणे आवश्यक आहे. कृपवा याची नोंद घ्याबी की वरील प्रमाणे नमूद केलेल्या तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज, अपूर्ण किंवा चुकीचे अर्ज यांचा विचार केला जाणार नाही आणि नॉन डिडक्शन किंवा सबलतीच्या कर कपात दरास पात्र असणार नाहीत.

वरील प्रमाणे नमूद केलेल्या तपशिलाच्या सविस्तर सूचना वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत विस्ताराने नमूद करण्यात येतील. समभागधारकांना आवाहन करण्यात येते की त्यांनी यासंदर्भातील नोंद घ्यायी.

सदील अर्ज सादर कारण्यासंदर्भात कोणतीही शंका किंवा अडचण असल्यास समभागधारक विगशेअर यांच्याशी investor@bigshareonline.com या पत्थावर लेखी संपर्क साधू शकतात.

कृपया नोंद घ्यावी की अशा प्रकारे कपात झालेल्या करासंदर्भात कंपनीकडे कोणताही दावा करता येणार नाही. मागील वार्षिक सर्वसाधारण सभेत जाहीर झालेल्या अंतिम लाभांशासंदर्भातील टीडीएस प्रमाणपत्रे :

२२ जुलै २०२० रोजी झालेल्या २६ च्या वार्षिक सर्वसाधारण सभेत समभागधारकांनी वित्तीय वर्ष २०१९- २० लाभांश संपत केला होता (जो बित्तीय वर्ष २०२०-२१ मध्ये प्रदान करण्यात आला आणि निर्धारण वर्ष २०२१–२२ संदर्भात आहे) त्या संदर्भातील टीडीएस प्रमाणपत्रे संबंधित समभागधारकांसाठी डाउनलोड करण्याकरिता कंपनीचे संकेतस्थळ <u>www.astecis.com</u> येथे इन्न्हेस्टर्स या टॅच अंतर्गत टीडीएस प्रमाणपत्र या शीर्षकाखाली साध्या, सोप्या आणि सरक्षित ओटीपी आधारित डाऊन लोडींग पद्धतीच्या माध्यमातून उपलब्ध आहेत. कोणत्याही स्वरूपार्थ शंका/प्रश्न/अडचण असत्यास संबंधित समभागधारक आमच्याशी <u>acm astec@godrelastec.com</u> येथे लेखी स्वरूपात संपर्क साध् शकतात.

> ऑस्ट्रेक लाईफ सायन्सेस लिम्रिटेड यांच्या कविना सही/ -तेज्ञश्री प्रधान

कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी

धर्मादाय आयुक्त भवन, दुसरा माळा, 83,

डॉ. ॲनी बेझंट रोड, वरळी, मुंबई- 400018. सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था नोंदणी कार्यालय, बृहन्मुंबई विभाग मुंबई.

(महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० चे कलम २२-नियम ७ व ७ऄ वाचावे)

आयुक्तांच्या शिक्क्यानिशी दिली.

शिक्का

Date: 30th June, 2021

सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, बृहन्मुंबई विभाग मुंबई यांचे करीता.

THE GAEKWAR MILLS LIMITED

Sr No.	Particulars	Quarter Ended		Quarter Ended	Year Ended	
		31.03.2021 Audited		31.03.2020 Unaudited	31.03.2020 Audited	
1	Total Income from Operations	-				
2	Net Profit /(Loss) for the period before Tax	(2.39)	(3.72)	(96.89)	(389.59	
3	Net Profit /(Loss) for the period after Tax	(2.39)	(3.72)	(96.89)	(389.59	
4	Equity Share Capital	200	200	200	200	
5	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)	-	-		29	
6	Earnings Per Share of Rs 10/- each (after Extraordinary items) (a) Basic (b) Diluted	(0.12)	(0.19) (0.19)	(4.84) (4.84)	(19.48 (19.48	

lotes:

1) The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are revisible on the Stock Exchange website (www.bseindia.com) and the Company's website gaekwarmills1928@gmail.com)

THE GAEKWAR MILLS LIMITED Sd/-Place : Mumbai.

R N Karanjia (Director) (DIN: 00033108)

रॉयल इंडिया कॉपेरिशन लिमिटेड

नोंद्रणीकृत कार्यालयः ६२. ६वा मजला, सी-विंग, मित्तल टॉवर, नरिमन पॉर्डेट, मुंबई, महालाष्ट्र – ४०० ०२५ ई-मेर्लागिर्@ricLin, वेवनाईट:www.ricLin, सीआयएनः एल४५४००एमएच१९८४पीएलसी०३२२७

(फ.लाखान,ईबीएस व्यक्तिरक्त								
तपशील	संघलेली विमाही			संपत्तेले वर्ष				
	३५.०३.२०२५ केखायरिक्षित	३१.१२.२०२० पुनर्विलोकील	३१.०३.२०२० लेखापनिशित	३१.०३.२०२१ लेखापरिक्षित	३१.०३.२०२० लेखापशिक्षत			
	संपत्तेले ३ महिने	चंपलेले इमहिने	रांपलेले संबंधित ‡ महिने					
कार्यक्रकातुन रक्षम करमन करमुर्व निष्यक्ष मफा/(तोटा) करमनत निष्यक्ष मफा/(तोटा) कामवर्याणितिया रक्षम जनक उत्पन्न (कमावर्याणितीया रक्षम गर्ना/(तोटा) (कमावर्याण्याम सर्वेष्ण मणा/(तोटा) (कमावर्याण्याम इतर	\$2.46¢ (\$0.30\$) \$0.50	90.93 (\$00.6§) (\$00.6§)	209.68 (1283.62) (129.86)	288.92 (1992.98) (583.92)	(87.560C (87.5654) (23.5654)			
सर्वेष्ठय उत्पन्न (करानंतर)) समभाग पांडक्त (दर्शनी मृत्य रू.५०/- प्रत्येकी)	96.03	(300.6%)	(404.05) 230C:00	(003.50)	(1432.66)			
इतर सम्भाग उत्पन्न प्रतिमान (दर्शनी मुख्य रु.५०/- प्रत्येकी)	0.00	0.00	0.00	(\$8.3985)	(4638.34)			
म् छ सोमिक् त	0.38	(3.30) (3.30)	(3.55) (3.55)	(5.34) (3.34)	(6.50) (6.50)			

श्री. नितीन गुणर

नवी मुंबई महानगरपालिका

निविदा सुचना क्र. नमुंमपा/श.अ./84/2021-2022 कामाचे नाव :- घणसोली विभागातील नोसिल नाका गोल्डन नगर येथे आर.सी.सी. गटर व पदपथाची सुधारणा करणे.

अदाजपत्राकय रक्कम (रु.). :- 33,98,867/-निविदा पुस्तिका ई-टेंडरिंग (E-Tendering) संगणक प्रणाबीच्या संकेतस्थळावर https://nmmc.etenders.in 02/07/2021 रोजी प्राप्त होतील. निविदेचे https://nmmc.etenders.in या संकेतस्थळावर Online करण्याचे आहे. ई-निविदा ई-टेंडरिंग (E-Tendering) प्रक्रियेतील कोणत्याही तांत्रिक अडचर्णीसाठी सदर संकेतस्थळावर दिलेल्या हेल्प डेस्क नंबर वर संपर्क

कोणतीही निविदा स्विकारणे अथवा नाकारण्याचा अधिकार मा.आयुक्त,

Regd. Office:D-703 NILKANT BUSINESS PARK, STATION ROAD,

नवी मुंबई महानगरपालिका

नवी मुंबई महानगरपालिका यांनी राखून ठेवलेला आहे. शहर अभियंता

UNITECH INTERNATIONAL LTD CIN:-L99999MH1994PLC082810

जाक-नमुंगपा/जसं/जाहिरात/374/2021

AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE YEAR ENDED 31.03.2021							
SI. No.	NACOTHE THOM OF EIGHTON	3 month Ended	Preceeding 3 month ended	corresponding 3 month ended in the previous year	previous year ended	Year ended	
		31.03.2021 (Audited)	31.12.2020 Unaudited	31.03.2020 (Audited)	31.03.2020 Audited	31.03.2021 Audited	
1	(a) Revenue from operations	1,221.11	508.11	2,708.74	10,497.12	2,578.35	
н	(b) Other income	13.80	2.80	20.58	30.33	22.25	
	Total Income from Operations (net)	1,234.90	510.91	2,729.32	10,527.45	2,600.60	
IV	Expenses						
(a)	Consumption of Raw Material	374.78	428.35	1,006.78	1,250.78	1,358.41	
(b)	Purchase of Stock in Trade			1,429.23	8,731.31	638.19	
(c)	Change in Inventories of						
	finished goods /work in	193.38	27.45	-72.66	-398.39	-272.89	
inesa	progress and stock in trade		5500000	1800 (180	10000000000	.CARS01.54	
(d)	Employees Benefit Cost	15.97	24.29	92.40	147.83	105.10	
(e)	Depreciation & amortisation expenses	24.50	53.01	54.13	206.08	183.53	
(f)	Finance Cost	81.55	74.62	23.18	204.01	348.68	
(g)	Other Expenses	181.72	12.14	213.64	362.97	304.47	
	Total Expenses	871.89	619.86	2,746.70	10,504.59	2,665.49	
V	Profit/(Loss) before exceptional and		V. (1) (1) (1)		1.00-0.00-0.00-0.00	11	
	extraordinary items and tax (III-IV)	363.01	-108.95	-17.38	22.86	-64.89	
VI.	Exceptional Items	23-28-0100	550000000		120720-00	50000000	
VII	Profit/(Loss) before extraordinary			5000 NOTE 1907	NW 1174151		
	items and tax (V-VI)	363.01	-108.95	-17.38	22.86	-64.89	
VIII	Extraordinary items						
IX	Profit before tax (VII-VIII)	363.01	-108.95	-17.38	22.86	-64.89	
X	Tax expense						
	(i) Current tax			-20.00	-20.00	183	
	ii) Deferred Tax	37.95		-18.94	-18.94	37.95	
ΧI	Profit (Loss) for the period from	5 (miss) 5x(c)	2022002	1567165	8183838	150000000	
	continuing operations (IX-X)	325.06	-108.95	-21.56	-16.08	-26.94	
XII	Profit/(loss) from discontinuing						
	operations		(8)				
KIII	Tax expense of discontinuing operations					1753	
KIV	The state of the s		,000,	7553			
**	operations (after tax) (XII-XIII)	-	929				
XV	Profit (Loss) for the period (XI+XIV)	325.06	-108.95	21.56	-16.08	-26.94	
	Earning Per Share (EPS)			-	0.000	100000	
1	Basic						
	Diluted	3.26	-1.09	0.22	-0.16	-0.27	

For Unitech International Ltd PALSI NADERSHA BHATHENA DIN: 01764594 Date: 30-06-2021